

Speed  
Reliability  
Value Performance

## COMPUAGE INFOCOM LTD

15<sup>th</sup> February, 2021

To,  
The Corporate Services Dept.  
BSE Ltd.  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai 400 001.

National Stock Exchange of India Ltd.,  
Exchange Plaza,  
C-1, Block G, Bandra Kurla Complex,  
Bandra (E),  
Mumbai - 400 051

Security Code: 532456  
ISIN: INE070C01037

Symbol: COMPINFO

**Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Dear Sir/ Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith public notice published in Business Standard having nationwide circulation and in Mumbai Lakshadeep having regional circulation, regarding Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31<sup>st</sup> December, 2020 approved at the Board Meeting of the Company held on 12<sup>th</sup> February, 2021.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,  
For Compuage Infocom Limited,


Anmol Jolly  
Company Secretary



Place: Mumbai  
Encl: As above



Insight story



**Business Standard**  
Insight Out

To book your copy, call **022 4027 5432** or SMS **reachbs** to 57575 or email us at **order@bsmail.in**

f bsindia t bsindia www.business-standard.com

**MPS INFOTECNICS LIMITED**  
CIN : L30007DL1989PLC131190  
Regd. Off.703, Arunachal Building,19 Barakhamba Road, New Delhi-110001

**Extract of Unaudited Financial Results (Consolidated) for the Quarter and Half Year Ended September 30, 2020 (INR in Lacs)**

S. No.	Particulars	Quarter Ended			Nine Months Ended			Year Ended
		31-Dec-20 Un-audited	30-Sep-20 Un-audited	31-Dec-19 Un-audited	31-Dec-20 Un-audited	31-Dec-19 Un-audited	31-Mar-20 Audited	
1	Total income from operations (net)	9.03	10.23	347.24	26.73	803.96	814.19	
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(136.22)	(143.79)	(113.26)	(420.82)	(402.76)	(561.66)	
3	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(132.92)	(140.49)	(211.61)	(410.92)	(697.81)	(330.93)	
4	Total Comprehensive Income for the Period (Net of Taxes)	(133.23)	(140.81)	(211.43)	(411.87)	(697.27)	(332.20)	
5	Equity Share Capital (Face Value Rs.1/- per share)	37744.37	37744.37	37744.37	37744.37	37744.37	37744.37	
6	Reserves excluding Revaluation reserves (i.e. Other equity)							
7	Earning Per Share (Basic)	(0.00)	(0.004)	(0.006)	(0.01)	(0.018)	(0.009)	
8	Earning Per Share (Diluted)	(0.00)	(0.004)	(0.006)	(0.01)	(0.018)	(0.009)	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.mpsinfotec.com.

For MPS Infotecnics Limited  
Sd/-  
Peeyush Kumar Aggarwal  
Chairman  
DIN:00090423

Place : New Delhi  
Date: 12.02.2021

**Sonal Adhesives Limited**  
Regd Off:- Plot No.28/1A, Village Dheku, Takai Adoshi Road, Off. Khopoli Pen Road, Tal. Khalapur, Dist. Raigad - 410203 Maharashtra CIN: L02004MH1991PLC064045  
Phone.: 91 2192 262620, Email id: info@sonal.co.in, Website: www.sonal.co.in

**EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020** (₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone			
		Quarter Ended		Nine Months ended	
		31.12.2020 (Unaudited)	31.12.2019 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.03.2020 (Audited)
1	Total income from operations (net)	412.65	854.24	1093.56	3288.68
2	Net Profit / (Loss) from the Period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary Items)	(72.42)	(40.32)	(101.40)	(253.96)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary Items)	(52.65)	(38.55)	(88.16)	(187.68)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary Items)	(52.65)	(38.55)	(88.16)	(187.68)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)*	(53.56)	(38.37)	(89.33)	(188.48)
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.10 each fully paid up)	606.10	606.10	606.10	606.10
7	Earnings per share (of Rs.10/- each) (not annualised)				
	(a) Basic	(0.87)	(0.63)	(1.45)	(3.10)
	(b) Diluted	(0.87)	(0.63)	(1.45)	(3.10)

\* The Ind AS as prescribed in Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 is applicable to the Company w.e.f. financial year 2017-18

**Notes:**

- The above Results for the year ended 31st December, 2020 have been reviewed by the Auditor & taken on record by the Board of Directors at its meeting held on 12th February, 2021.
- This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- In the opinion of the Board Of Directors, there is only one Major segment, therefore, has only one reportable segment in accordance with Ind AS 108 "Operating Segments".
- The Ind AS compliant financial results, pertaining to the period December 31, 2020 have not been subject to limited review or audit. However, the management has exercised necessary due diligence to ensure that such financial results provide a true and fair view of its affairs.
- As intimated by the company's Registrars, the investor's complaints pending as on 31 December 2020 and as on 30 September 2020 were Nil.
- The Company has considered the possible effects that may arise out of the still unfolding Covid-19 pandemic on the carrying amount of property, plant and equipment including intangible assets, inventories, trade receivables, other financial assets, other assets etc. For this purpose the Company has considered internal and external sources of information up to the date of approval of the standalone financial results including economic forecasts, market value of certain assets etc. Based on the current estimates, the company does not expect any significant impact on such carrying values. The Company will continue to closely monitor for any material changes to future economic condition.
- The outbreak of COVID-19 pandemic across the globe and in India and consequential nationwide lockdown since March 24, 2020 has caused a slowdown in economic activities. The management has assessed the potential impact of COVID-19 on the company and based on its review there is no significant impact on its financial results on a medium and long term basis. Sales during the Quarter ended June, 2020 was majorly impacted due to the national lockdown and consequently production / sales were badly hit. However, the same has improved from the Second Quarter onwards. The Company is closely monitoring any material changes to future economic conditions.
- Previous quarter's / year's figures have been regrouped / reclassified and rearranged necessary to correspond with the quarter's / year's classification / disclosure.

For Sonal Adhesives Ltd  
Sd/-  
Sandeep Arora  
Managing Director  
DIN No: 00176939

Place: Khopoli  
Date : 12th Feb, 2021

**RISHI LASER LIMITED**  
CIN : L99999MH1992PLC066412  
612, V. K. Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (W), Mumbai 400 011.  
Tel. No. : (022) 23074585 / 23075677. Fax No. (022) 23080022 E-mail : rcli.mumbai@rishilaser.com, investors@rishilaser.com, Website : www.rishilaser.com

**STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2020** (₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Consolidated			Standalone		
		Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended
		31.12.2020 Unaudited	30.09.2020 Unaudited	31.12.2019 Unaudited	31.12.2020 Unaudited	31.12.2019 Unaudited	31.03.2020 Audited
1	Revenue from Operations	2,204.03	1,637.46	2,035.04	4,630.80	7,082.16	9,197.13
2	Profit / (Loss) before Tax	(67.47)	(122.16)	(189.73)	(425.35)	513.04	(749.09)
3	Profit / (Loss) after Exceptional Items but before Tax	(67.47)	(122.16)	(189.73)	(425.35)	513.04	(253.99)
4	Profit / (Loss) for the period	(69.67)	(129.11)	(75.48)	(445.17)	72.06	(226.12)
5	Total Comprehensive Income for the period	(66.88)	(131.84)	(72.88)	(441.61)	45.23	(305.95)
6	Paid up equity share capital (Face Value of ₹ 10/- each)	919.26	919.26	919.26	919.26	919.26	919.26
	Other Equity excluding Revaluation Reserve						241.88
	Earnings per equity share (Face Value ₹ 10 each):						
	Basic (In ₹)	(0.76)	(1.40)	(0.82)	(4.84)	0.78	(2.46)
	Diluted (In ₹)	(0.76)	(1.40)	(0.82)	(4.84)	0.78	(2.46)

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 12<sup>th</sup> February, 2021 and the Statutory Auditor has conducted "Limited Review" of the same pursuant to Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015.
- The financial results for the quarter and Nine months ended December 31, 2020 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The consolidated financial results include the financial statement of one subsidiary viz. Rishi Vocational Education Pvt. Ltd.
- The previous period's figures have been regrouped / rearranged / reclassified wherever necessary.
- The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website and on www.rishilaser.com
- World Health Organisation (WHO) declared outbreak of COVID-19 a global pandemic on March 11, 2020. Consequent to this, Government of India declared lockdown which had impacted the business activity of the group in first quarter. Accordingly results of Nine months ended on December 31, 2020 are of comparable to previous Nine months ended on December 31, 2019 on account of restrictions in business activity caused due to COVID 19 pandemic during the first quarter.

For RISHI LASER LIMITED  
Sd/-  
Harshad Patel  
Managing Director  
DIN: 00164228

Place: Mumbai  
Date : 12<sup>th</sup> February, 2021

**COMPUAGE INFOCOM LIMITED**  
CIN: L99999MH1999PLC135914  
Reg. Off.: D-601/602&G-601/602, Lotus Corporate Park, Graham Firth Steel Compound, Western Express Highway, Goregaon, Mumbai -400063.  
Tel: 022-67114444 | Fax: 022-67114445 | Website: www.compuageindia.com

**AN EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2020** (Rs. in Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter ended		Quarter ended		Year ended		Quarter ended		Quarter ended		Year ended	
		31.12.2020 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.12.2019 (Unaudited)	31.12.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	31.12.2020 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.12.2019 (Unaudited)	31.12.2019 (Unaudited)	31.12.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	
1	Total income from operations (net)	101,303.07	109,020.58	97,897.54	266,425.80	320,085.82	424,923.40	101,303.07	109,020.58	97,897.54	266,425.80	320,085.82	424,923.40
2	Net Profit / (Loss) for period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	805.99	896.81	724.65	1,725.95	2,674.35	4,020.20	805.99	896.81	724.65	1,725.95	2,674.35	3,995.13
3	Net Profit / (Loss) for period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	805.99	896.81	724.65	1,725.95	2,674.35	4,020.20	805.99	896.81	724.65	1,725.95	2,674.35	3,995.13
4	Net Profit / (Loss) for period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	612.47	681.11	543.49	1,311.18	2,005.76	3,076.02	612.47	681.11	543.49	1,311.18	2,005.76	3,050.95
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive income (after Tax)	612.47	681.11	543.49	1,311.18	2,005.76	2,863.05	612.47	681.11	543.49	1,311.18	2,005.76	2,837.98
6	Share Capital	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52	1,299.52
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	18,618.07	18,618.07	16,332.41	18,618.07	16,332.41	18,618.07	18,643.92	18,643.92	16,380.11	18,643.92	16,380.11	18,643.92
8	Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Rs.2/-each)												
	Basic :	0.94	1.05	0.84	2.02	3.09	4.41	0.94	1.05	0.84	2.02	3.09	4.37
	Diluted:	0.94	1.05	0.84	2.02	3.09	4.41	0.94	1.05	0.84	2.02	3.09	4.37

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and also on the Company's website www.compuageindia.com
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th February, 2021.

For Compuage Infocom Limited  
Sd/-  
Atul Mehta  
Chairman and Managing Director  
DIN: 00176869

Place : Mumbai  
Date: 12<sup>th</sup> February, 2021

**Manaksia Steels Limited**  
AN ISO 9001 : 2015 COMPANY

Corporate Identity Number: L27101WB2001PLC138341  
Registered Office : Turner Morrison Building, 6, Lyons Range, 1st Floor, Kolkata - 700001  
E-mail: info@manaksiasteels.com, Website: www.manaksiasteels.com  
Phone: +91-33-2231 0055 / +91-33-2231 0056

**EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020** (₹ in Lacs)

Particulars	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
	31st December 2020	31st December 2020	31st December 2019
Total Income from Operations	11,243.78	38,747.41	17,028.35
Net Profit/(Loss) before taxes	860.08	2,357.09	407.67
Net Profit/(Loss) after taxes	692.25	1,879.70	265.11
Total Comprehensive Income [Comprising Profit / (Loss) after tax and Other Comprehensive Income after tax]	1,184.81	2,626.32	255.40
Equity Share Capital	655.34	655.34	655.34
Other Equity (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of previous year	-	-	-
Earnings per share (of ₹ 1/- each) (Not annualised):			
(a) Basic (₹)	1.06	2.87	0.40
(b) Diluted (₹)	1.06	2.87	0.40

**Key numbers of Standalone Financial Results :** (₹ in Lacs)

Particulars	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
	31st December 2020	31st December 2020	31st December 2019
Total Income from Operations	9,523.42	28,868.67	16,189.77
Net Profit/(Loss) before taxes	692.63	1,858.46	555.50
Net Profit/(Loss) after taxes	524.80	1,381.07	412.93

**Notes :**

- The Financial Results of the Company for the Quarter & Nine Months ended 31st December, 2020 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 12th February, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of these results.
- The Consolidated Financial Results comprise of Manaksia Steels Limited, its wholly owned subsidiary, Technomet International FZE and its step-down subsidiaries, Federated Steel Mills Limited, Far East Steel Industries Limited and Sumo Agrochem Limited.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.manaksiasteels.com
- The COVID-19 pandemic has rapidly spread across the world as well as in India and has caused shutdown of the plant and all offices from March 24, 2020. The Group has resumed operations in a phased manner in line with the directives of the respective Local Government. The management does not see long term risks in the Group's ability to continue as a going concern and meeting its liabilities as and when they fall due. The Management has also evaluated the recoverability of receivables and realisability of inventory on hand based on subsequent realisations and customer orders respectively. However, given the uncertainties associated with the eventual outcome, nature and duration of the pandemic, the impact may be different from that estimated as on the date of approval of these financial statements.

For and on behalf of the Board of Directors  
Manaksia Steels Limited  
Sd/-  
Varun Agrawal  
(Managing Director)  
DIN - 00441271

Place : Kolkata  
Date : 12th February, 2021

**Manaksia Limited**

Corporate Identity Number: L74950WB1984PLC038336  
Registered office : Turner Morrison Building, 6 Lyons Range, Mezzanine Floor, North-West Corner, Kolkata - 700001  
E-mail: investor.relations@manaksia.com, Website: www.manaksia.com  
Phone: +91-33-2231 0055, Fax: +91-33-2230 0336

**EXTRACT OF CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS PERIOD ENDED 31ST DECEMBER, 2020** (₹ in Lacs)

Particulars	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
	31st December, 2020	31st December, 2020	31st December, 2019
Income from Operations	21718.82	62723.35	20103.92
Total Revenue	22619.82	65044.79	21874.42
Net Profit/(Loss) before taxes	3047.92	7926.63	1881.48
Net Profit/(Loss) after taxes	2603.76	6082.38	938.99
Total Comprehensive Income [Comprising Profit / (Loss) after tax and Other Comprehensive Income after tax]	1730.63	(508.67)	2949.52
Equity Share Capital	1310.68	1310.68	1310.68
Other Equity (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of previous year	0.00	0.00	0.00
Earnings per share (of ₹ 2/- each) (Not annualised):			
(a) Basic (₹)	3.97	9.28	1.43
(b) Diluted (₹)	3.97	9.28	1.43

**Key numbers of Standalone Financial Results :**

Particulars	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
	31st December, 2020	31st December, 2020	31st December, 2019
Income from Operations	1150.53	2055.01	638.82
Total Revenue	1233.86	2290.92	5194.15
Net Profit/(Loss) before taxes	(56.63)	(338.77)	4356.57
Net Profit/(Loss) after taxes	(62.51)	(344.44)	3561.32

**Notes :**

- The Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December 2020 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their meeting held on 12th February 2021. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of these results and the results are being published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- Reviewed Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter and nine months ended 31st December, 2020 are available at the Company's website www.manaksia.com and websites of all Stock Exchanges, where the Equity shares of the Company are listed.
- Comparative figures have been rearranged / regrouped wherever necessary.
- The COVID-19 pandemic has rapidly spread across the world as well as in India and has caused shutdown of the plant and all offices from March 24, 2020. The Group has resumed operations in a phased manner in line with the directives of the respective local government. The Group's management has made initial assessment of likely adverse impact on business, and believes that the impact is likely to be from short to medium term in nature. The management does not see long term risks in the Group's ability to continue as a going concern and meeting its liabilities as and when they fall due. The Management has also evaluated the recoverability of receivables and realisability of inventory on hand based on subsequent realisations and customer orders respectively. However, given the uncertainties associated with the eventual outcome, nature and duration of the pandemic, the impact may be different from that estimated as on the date of approval of these financial statements.
- During the nine months ended 31st December 2020, there has been devaluation in "Niara", hence previous period figures are not comparable in consolidated results.

For and on behalf of the Board of Directors  
Manaksia Limited  
Sd/-  
Suresh Kumar Agrawal  
(Managing Director)  
DIN- 00520769

Place : Kolkata  
Date : 12th February, 2021





एन आर सी कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु

कल्याण, दि. १३: मोहने येथील एन.आर.सी कामगारांचा प्रश्न शासन दखरी पोहोचवा याकरिता कामगार व महिलावर्ग टिकाया आंदोलना बरोबर राहता रोक्याचा प्रयत्न करीत असतानाच आज पासून पंचकोशीतील कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. एन.आर.सी कारखाना बारा वर्षापासून बंद पडला असून थकित रक्कम व्यवस्थापन तुटपुंज्या स्वरूपात देत असल्याने कामगारांनी ती रक्कम घेण्यास विरोध केला आहे.एन.आर.सी कडे असलेली सोडे चारशे एकर जमीन अदानी उद्योग समुहाने विकली असल्याने याची मोठी रक्कम एन.आर.सी व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. अदानी समुहाने मध्यंतरी कामगारांना अकरा हजार रकमेची ऑफर देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कामगार वर्गाने याकडे सपशेल पाठ फिरवली होती. कामगार वसाहतीत रिकाम्या खोल्या बंगले इमारती तोडण्याचे काम सुरु करण्यात आले असून कामगार या तोडक कारवाईला ही विरोध करीत असून गेल्या महिन्यात कारवाईला विरोध केल्याने कामगार नेत्यांवर खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. एकीकडे मोर्चा आंदोलनाची हत्यार उपसत आज पंचकोशीतील अटवली, वडवली ,शहाद ,मोहने ,आंबिवली मोहीली ,मानिवली, उर्भंगी मांड,टिकावा, सांगे, सागडे वाडे घर, कल्याण राहत असणारा या कामगारांनी बेमुदत साखळी उपोषास प्रारंभ केला आहे.

स्काय इंडस्ट्रीज लिमिटेड (सीआयएन: L17120MH1989PLC052645) चा नोंदणीकृत कार्यालय: सी - ५८ टिटीमी इंड. एरिया, उणे - बेलागाँव मार्ग, पानगे, मुंबई - ४०० ७०५. कॉर्पोरेट कार्यालय: ११०४, युनिव्हर्सल मॉडर्निझ, पाटकोपर-मानवर्दू लिक रोड, भेंडूर (पश्चिम), मुंबई - ४०० ०४३. ई-मेल: corporate@skycorp.in वेबसाइट: www.skycorp.in दूर: ९१ २२ ६१९३१००

दि. ३१.१२.२०२० रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (रु. लाखांत)

अ. क्र.	वर्ष/प्रकार	तिमाहीअखेर			कालवर्षाअखेर			वर्षअखेर
		३१.१२.२०२० (अलेखापरिहित)	३०.०९.२०२० (अलेखापरिहित)	३१.१२.२०१९ (अलेखापरिहित)	३१.१२.२०२० (अलेखापरिहित)	३१.१२.२०१९ (अलेखापरिहित)	३१.०३.२०२० (लेखापरिहित)	
१	परिचलनातून एकूण उत्पन्न	१,७४९.४९	१,३१२.६३	१,४३२.७४	३,४३६.७५	४,३६६.७७	५,९३५.७७	
२	कार, अपवाददात्मक बाबी/विशेष साधारण बाब (नॉट)	१६७.१०	७४.४८	२८.७९	१२०.१९	१०७.००	११७.००	
३	कर, अपवाददात्मक बाबी/विशेष साधारण बाब (नॉट)	७५.०५	७४.४८	२८.७९	२८.७९	१०७.००	३१.७७	
४	करानंतर कालवर्षाकरिता निव्वळ नफा/(नॉट)	३४४.३४	५५.९२	२१.६०	३१९	९२.७०	३१.९९	
५	कालवर्षाकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालवर्षाकरिता करपर्यंत) नफा/(नॉट) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपर्यंत) बांधा समायोज	३४४.३४	५५.९२	२१.६०	३१९	९२.७०	३१.९९	
६	लेखापरिहित तालबेदनामध्ये नमुद केल्यामुळे राखीव	-	-	-	-	-	१,६००.००	
७	प्रदानित समभाग भांडवल (दरिनी मूल्य रु. १/० - प्रतिशेअर)	५१,०७,९६९	४८,६७,९६९	४६,०६,४००	५१,०७,९६९	४६,०६,४००	४६,०६,४००	
८	प्रती शेअर उत्पन्न (दरिनी मूल्य रु. १/० - प्रत्येकी)	-	-	-	-	-	-	
अ) मूल	०.७९	१.१५	०.४७	०.७९	१.०९	०.६२		
ब) सौमिक	०.७९	१.१५	०.४७	०.७९	१.०९	०.६२		

टीप: १) वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विनियम आदेशांनुसार) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांचा विस्तृत प्रारूपचा सारांश आहे. तिमाही/वर्षाविक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आले आहे. २) वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले असून शिफारस करण्यात आली आहे व संचालक मंडळाच्या संमतेने दि. १२.०२.२०२१ रोजी आयोजित संभोगाचे त्यांना मंजुरी दिली आहे.

टिकाण: मुंबई  
दिनांक: १३.०२.२०२१

PRECIOUS TRADING AND INVESTMENTS LIMITED  
Registered Office: Ground and 3<sup>rd</sup> Floor, Prus Infinity, Paranjape B Scheme, Subhash Road, Vile Parle(East), Mumbai - 400057  
CIN: L51900MH1983PLC029176 Email: cs@ptil.co.in Website: www.ptil.co.in Tel: 022-42602400 Fax: 022-42933533  
EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31<sup>st</sup> DECEMBER, 2020

Particulars	Quarter ended	Year to date	Corresponding 3
	ended	figures for the	month ended in
	31.12.2020	31.12.2020	the previous year
	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income from Operations	-	-	6,033.17
Net Profit/(Loss) for the period (before Tax/Exceptional and/or Extraordinary Items)	(2.61)	(6.64)	6,030.44
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(2.61)	(6.64)	14,784.88
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(2.61)	(6.64)	14,784.88
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and other Comprehensive Income (after tax))	(2.61)	(6.64)	14,784.88
Equity Share Capital	24.00	24.00	24.00
Reserves (excluding Revaluation Reserves)	-	-	-
Earning Per Share (of Rs.10/- each)/(for continuing & discontinued operations)-	(1.09)	(2.77)	6160.37
1. Basic:	(1.09)	(2.77)	6160.37
2. Diluted:	(1.09)	(2.77)	6160.37

Note: The above is an extract of the detailed format of unaudited standalone Financial Results of the Company for the quarter ended 31<sup>st</sup> December, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the website of the Company i.e. www.ptil.co.in and on the website of stock exchange i.e. www.bseindia.com

For and behalf of the Board  
Sd/-  
Ashwin N. Sheh  
Chairman

Place: Mumbai  
Date: 13<sup>th</sup> February, 2021

FREDUN PHARMACEUTICALS LIMITED  
CIN: L24239MH1987PLC043662  
Registered Office: 26, Manoj Industrial Premises, G. D. Ambekar Marg, Wadala, Mumbai-400 031  
Phone Number: +91 22 4031 8111 | Fax: +91 22 4031 8133  
Email: business@fredungroup.com | Website: www.fredungroup.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year ended (Audited)
		Dec 2020 (Unaudited)	Dec 2019 (Unaudited)	Dec 2020 (Unaudited)	
		Dec 2020 (Unaudited)	Dec 2019 (Unaudited)	Dec 2020 (Unaudited)	
1.	Total Income from Operations	4556.78	2785.68	9291.02	11328.85
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)#	133.66	101.82	336.30	249.46
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary Items)#	133.66	101.82	219.93	249.46
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items)#	133.66	101.82	219.93	190.19
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	133.66	101.82	219.93	190.19
6.	Equity Share Capital	398.96	398.96	398.96	398.96
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	3733.16
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	3.35	2.55	5.51	4.77
1. Basic:	3.35	2.55	5.51	4.77	
2. Diluted:	3.35	2.55	5.51	4.77	

टीप: a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the website of the BSE Ltd. at www.bseindia.com and of the Company at www.fredungroup.com  
b) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable.

For Fredun Pharmaceuticals Limited  
Sd/-  
Dr. (Mrs.) Daulat Medhora  
Chairperson & Jt. Managing Director

Place: Mumbai  
Date: February 12, 2021

TCI INDUSTRIES LIMITED  
CIN: L74999GT1965PLC001551  
Regd. & Corp. Off.: N. A. Savant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai - 400 005.  
Tel.: 022-2282 2340 | Telefax: 022-2282 5561 | Email: tci@mtl.net.in | Website: www.tcoil.in

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही		
	३१.१२.२०२० अलेखापरिहित	३१.१२.२०२० अलेखापरिहित	३१.१२.२०१९ अलेखापरिहित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२५.१६	३४.०३	७८.२८
कालवर्षाकरिता निव्वळ नफा/(नॉट) (कर, अपवाददात्मक व विशेष साधारण बाबपूर्वी)	(२४.८६)	(१०९.७२)	०.०३
करपूर्वी कालवर्षाकरिता निव्वळ नफा/(नॉट) (अपवाददात्मक व विशेष साधारण बाबानंतर)	(२४.८६)	(१०९.७२)	०.०३
करानंतर कालवर्षाकरिता निव्वळ नफा/(नॉट) (अपवाददात्मक व विशेष साधारण बाबानंतर)	(२४.८६)	(१०९.७२)	०.०३
कालवर्षाकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर) व कालवर्षाकरिता एकत्रित नफा/(नॉट) व इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर)	(२४.८६)	(१०९.७२)	०.०३
समभाग भांडवल (दरिनी मूल्य रु.१/० - प्रती)	८९.६८	८९.६८	८९.६८
उत्पन्न प्रतिभाग (रु.१/० - प्रत्येकी) (वार्शिकीकरण नाही)	२.७७	१.२३	०.०३
अ. मूल	२.७७	१.२३	०.०३
ब. सौमिक	२.७७	१.२३	०.०३

टीप: १. सेबी (लिस्टिंग अॅंड अडर डिस्कलोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.tcoil.in) वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाइटवर उपलब्ध आहे.  
२. वित्तीय निष्कर्षांचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संभोगाचे त्यांना मंजुरी दिली आहे.

टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता  
सही/-  
रविशंकर झुनझुनवाला  
अध्यक्ष व स्वतंत्र संचालक  
टीआयएन:००२१३७

इन्टेलिव्हेंट कॅपिटल अॅडव्हायजर्स लिमिटेड  
सीआयएन: एल६७९९एमएच२०११पीएलसी२१४३१८  
नोंदणीकृत कार्यालय: ११०४, ए. विंग, नमन मिडटाऊन, १२वा मजला, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४००१३.  
दूरध्वनी:(०२२) २४३९९९३३, फॅक्स:(०२२) २४०३९६९९  
ई-मेल: secretarial@intellivitecapital.com  
वेबसाइट: www.intellivitecapitaladvisors.in

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही			संपलेल्या वर्षातील एकूण उत्पन्न
		३१.१२.२०२० अलेखापरिहित	३०.०९.२०२० अलेखापरिहित	३१.१२.२०१९ अलेखापरिहित	
		३१.१२.२०२० अलेखापरिहित	३०.०९.२०२० अलेखापरिहित	३१.१२.२०१९ अलेखापरिहित	
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१.६०	२.७४	५.७४	४.६६
२.	कालवर्षाकरिता निव्वळ नफा/(नॉट) (कर, अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्वी)	(१.६२)	(१.८०)	(२.५८)	(६.९९)
३.	करपूर्वी कालवर्षाकरिता निव्वळ नफा/(नॉट) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	(१.६२)	(१.८०)	(२.५८)	(६.९९)
४.	करानंतर कालवर्षाकरिता निव्वळ नफा/(नॉट) (अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	(१.६२)	(१.८०)	(२.५८)	(६.९९)
५.	कालवर्षाकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालवर्षाकरिता सर्वसमावेशक नफा/(नॉट) (करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर))	(१.६२)	(१.८०)	(२.५८)	(६.९९)
६.	समभाग भांडवल (दरिनी मूल्य रु.१/० - प्रत्येकी)	३१०.५५	३१०.५५	३१०.५५	३१०.५५
७.	इतर समभाग	-	-	-	-
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१/० - प्रत्येकी)	(०.००५२)	(०.००५८)	(०.००६२)	(०.०२२५)
अ. मूल	(०.००५२)	(०.००५८)	(०.००६२)	(०.०२२५)	
ब. सौमिक	(०.००५२)	(०.००५८)	(०.००६२)	(०.०२२५)	

टीप: १. वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि तदनुसार १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संभोगाचे त्यांना मंजुरी दिली आहे.  
२. सेबी (लिस्टिंग अॅंड अडर डिस्कलोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.intellivitecapitaladvisors.in) वेबसाइटवर उपलब्ध आहे.  
३. वरील निष्कर्षांचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संभोगाचे त्यांना मंजुरी दिली आहे.  
४. मागील कालवर्षा/तिमाहीचे आकडे हे चालू वर्ष/तिमाहीकरिताचे आकडेवारीसह जेथे आवश्यक आहे जेथे पुनर्नमुद केले आहेत.

मंडळाच्या वतीने व करिता  
इन्टेलिव्हेंट कॅपिटल अॅडव्हायजर्स लिमिटेडकरिता  
सही/-  
लिना मोदी  
व्यवस्थापकीय संचालिका  
टीआयएन:००७९६३८२

टिकाण: मुंबई  
दिनांक: १२.०२.२०२१

कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेड  
सीआयएन: एल९९९९एमएच९९९९पीएलसी१३५१९४  
नोंदणीकृत कार्यालय: डी-६०५/६०२ व जी-६०५/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रॅंड फर्थ स्ट्रिल कंपाऊंड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरगाव (पूर्व), मुंबई-४०००६३.  
दूरध्वनी:९१-२२-६०९९४४४४, फॅक्स:९१-२२-६०९९४४४४, वेबसाइट: www.compuageindia.com

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकत्रित अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	तपशील	एकत्रित			एकत्रित			संपलेल्या वर्षातील एकूण उत्पन्न
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१०४३०.०७	१०४३०.५८	१०४३०.५८	१०४३०.५८	१०४३०.५८	१०४३०.५८	४२९२३३०
२.	कालवर्षाकरिता निव्वळ नफा/(नॉट) (कर, अपवाददात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्वी)	८०५.९९	८९६.८५	८९६.८५	८९६.८५	८९६.८५	८९६.८५	३९९५.९३
३.	करपूर्वी कालवर्षाकरिता निव्वळ नफा/(नॉट) (अपवाददात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	८०५.९९	८९६.८५	८९६.८५	८९६.८५	८९६.८५	८९६.८५	३९९५.९३
४.	करानंतर कालवर्षाकरिता निव्वळ नफा/(नॉट) (अपवाददात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	६९२.७७	६८५.९९	६८५.९९	६८५.९९	६८५.९९	६८५.९९	३०५०.९५
५.	कालवर्षाकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालवर्षाकरिता सर्वसमावेशक नफा/(नॉट) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर))	६९२.७७	६८५.९९	६८५.९९	६८५.९९	६८५.९९	६८५.९९	२,३७९.५२
६.	समभाग भांडवल	१२९९.५२	१२९९.५२	१२९९.५२	१२९९.५२	१२९९.५२	१२९९.५२	१२९९.५२
७.	मागील वर्षाच्या तालबेदनामुळे दिव्यान्वये पुनर्विलोकित राखीव वगळून राखीव उत्पन्न प्रतिभाग (रु.२/-प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपूर्वी व नंतर)	१८६३८.०७	१८६३८.०७	१८६३८.०७	१८६३८.०७	१८६३८.०७	१८६३८.०७	१८६३८.०७
अ. मूल	०.७४	१.०५	०.८५	२.०२	३.०९	४.४९	०.७४	४.४९
ब. सौमिक	०.७४	१.०५	०.८५	२.०२	३.०९	४.४९	०.७४	४.४९

टीप: a) सेबी (लिस्टिंग अॅंड अडर डिस्कलोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.compuageindia.com) वेबसाइटवर उपलब्ध आहे.  
b) वरील निष्कर्षांचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संभोगाचे त्यांना मंजुरी दिली आहे.

कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडकरिता  
सही/-  
अतुल मेहता  
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  
टीआयएन:००७९६९६९

दालाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड  
नोंदणीकृत कार्यालय: ३०१, वितानमी अपार्टमेंट्स, ५४०८, सदाशिव पेठ, टिको रोड, पुणे-४११०३०.  
मुंबई कार्यालय: ६०१, सिव्ही हाऊस, नाना भाई लॅन, फ्लोर फाउंटेन, कोर्ट, मुंबई-४००००५.  
ई-मेल:info@dalaalstreetinvestments.com, वेबसाइट:www.dalaalstreetinvestments.com,  
सीआयएन: एल६५९९एमएच१९८५पीएलसी०३६२४३

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही
	३१.१२.२० अलेखापरिहित	३०.०९.२० अलेखापरिहित	३१.१२.१९ अलेखापरिहित	३१.१२.२० अलेखापरिहित	३१.१२.१९ अलेखापरिहित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१०७.५३	६.३३	८.४८	१२५.००	१९.८५
कालवर्षाकरिता निव्वळ नफा/(नॉट) (कर, अपवाददात्मक बाबपूर्वी)	४३.७७	(४.३८)	३.३६	३४.९८	२.०५
करपूर्वी कालवर्षाकरिता निव्वळ नफा/(नॉट) (अपवाददात्मक बाबानंतर)	४३.७७	(४.३८)	३.३६	३४.९८	२.०५
करानंतर कालवर्षाकरिता निव्वळ नफा/(नॉट) (अपवाददात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	३७.६६	(४.३८)	३.०६	२८.५७	१.७०
कालवर्षाकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालवर्षाकरिता सर्वसमावेशक नफा/(नॉट) (करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर))	३७.६६	(४.३८)	३.०६	२८.५७	१.७०
समभाग भांडवल (दरिनी मूल्य रु.१/० - प्रती)	३१.५५	३१.५५	३१.५५	३१.५५	३१.५५
उत्पन्न प्रतिभाग (रु.१/० - प्रत्येकी)	०.००	०.००	०.००	०.००	०.००
अ. मूल	११.९५	(५.३६)	०.७७	९.०७	०.५४
ब. सौमिक	११.९५	(५.३६)	०.७७	९.०७	०.५४

टीप: १. सेबी (लिस्टिंग अॅंड अडर डिस्कलोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्ट